


४ (१) (ख) (एक) ते (सतरा)

(एक) तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, नागपूर या सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामांचा व कर्तव्यांचा तपशील :

तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, नागपूर या कार्यालयाचा संरचनात्मक तक्ता



१)	सार्वजनिक प्राधिकरणाचे नांव	:	तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, नागपूर
२)	संपूर्ण पत्ता	:	शासकीय तंत्रनिकेतन, परिसर, मंगळवारी बाजार, सदर, नागपूर
३)	कार्यालय प्रमुख	:	सहसंचालक, तंत्र शिक्षण : श्री.गुलाबराव ठाकरे
४)	कोणत्या खात्याच्या अंतर्गत हे कार्यालय आहे ?	:	उच्च व तंत्र शिक्षण विभाग
५)	कामाचा अहवाल कोणत्या कार्यालयाकडे सादर केला जातो ?	:	संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई
६)	कार्यक्षेत्र - भौगोलिक	:	नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील तंत्र शिक्षण संस्था
७)	अंगीकृत व्रत (Mission)	:	विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण मिळवून देण्यासाठी आवश्यक असणारे अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तसेच औद्योगिक आस्थापना व शैक्षणिक संस्था यांच्यामधील दरी दूर करून उद्योगांना उभारणी मिळावी यादृष्टीने प्रयत्नशील असणे.
८)	ध्येय / धोरणे (Vision)	:	जागतीक स्तरावरील तांत्रिक मनुष्यबळ निर्मिती करून राज्यातील उद्योगांना आणि समाजाला आवश्यक असणारे अद्यावत उभरते तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे तसेच उद्योजकता विकासावर लक्ष केंद्रीत करणे.
९)	साध्य	:	३० टक्के
१०)	प्रत्यक्ष कार्य	:	साध्य पूर्ण करण्यासाठी नवीन संस्था सुरू करणे, प्रवेश क्षमता वाढविणे, संस्थेत दुसरी पाळी सुरू करणे या सर्वांसाठी मनुष्यबळ निर्मिती करणे व अनुदान/निधी उपलब्ध करून देणे.
११)	जनतेला देत असलेल्या सेवांचा थोडक्यात तपशील.	:	शासकीय तंत्रशिक्षण संस्थांना मनुष्यबळ पुरविणे, प्राप्त तक्रारींचे निवारण करणे, संस्थांत वित्त पुरवठा विषयक कार्यवाही करणे.
१२)	स्थावर मालमत्ता (येथे प्राधिकरणाची जमीन, इमारत आणि अन्य स्थावर मालमत्तेचा तपशील द्यावा)	:	प्राधिकरणाची इमारत शासकीय तंत्रनिकेतन, नागपूर यांच्या भूखंडावर असून इमारत बांधकाम एकूण ४८०.०० चौ.मी. आहे. तसेच तळमजल्याचे बांधकाम प्राधिकरणाच्या ताब्यात आहे.
१३)	प्राधिकरणाच्या संरचनेचा तक्ता	:	सोबत स्वतंत्रपणे जोडला आहे.
१४)	कार्यालयाची वेळ, दूरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक, ई-मेल अॅड्रेस	:	शासनाकडून/वरीष्ठ कार्यालयाकडून वेळोवेळी प्राप्त निर्देशानुसार (सर्वसाधारण वेळ : सकाळी १०.०० ते सायं. ५.४५ पर्यंत)
१५)	साप्ताहिक सुट्टी व विशेष सेवांचा तपशील	:	महाराष्ट्र शासनाच्या / संचालनालयाच्या / स्थानिक प्राधिका-यांच्या निर्देशानुसार